

## NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LTD.

Correspondence Office:

79, Nagindas Master Road, 3rd Floor, Bhagyodaya Building, Fort, Mumbai - 400 023.

Tel.: 022-3023 5731 / 022-3023 5727

Fax: 022-3020 1364 E-mail: ncl.research@gmail.com

Registered Office: 19, Krishna Colony, Mahanagar, Lucknow - 226006

August 13, 2022

The Deputy Manager
Department of Corporate Services
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

Ref: Scrip Code 530557

Sub: Newspaper advertisement pertaining to Financial Results of Q1FY23

Respected Sir or Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to financial results of the Company for the 1st Quarter ended on 30th June 2022. The advertisements were published in English and Marathi newspapers on 13th August 2022.

This information will also be hosted on the Company's website, at www.nclfin.com

Thanking You,

Yours truly,

For NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LIMITED

GOUTAM BOSE DIN: 02504803

MANAGING DIRECTOR

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती सरला पवनकुमार बनवट यांना फ्लॅट क्र.१०४ १ला मजला, इमारत क्र.१९, ओशिवरा सुर्यकिरण कोहौसोलि., म्हाडा कॉम्प्लेक्स, लिंक रोड, अंधेरी (प.)-४०००५३ (सदर मालमत्ता खालील . अनुसूचीत सविस्तर नमुद्) या त्यांच्या मालमत्तेव स्टेट बँक ऑफ इंडिया, लोखंडवाला शाखा, १३२०४ शाखा कोड यांच्याकडून कर्ज सुविधा घेण्यासाठी लॅमिनेड्टेड मुळ अधिकार दस्तावेजांच्या आधाराव तारण घेण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद केलेली मालमत्त किंवा भागावर वारसाहक, करारनामा, कंत्राट, विक्री तारण, ताबा, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यांसह त्यांच्या दाव्याचे योग्य स्वरुप नमुद करून (१) खालील स्वाक्षरीकर्ता अर्थात श्री. केविन गाला, वकील कार्यालय-ईएमपी४९/४०२, ठाकूर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ व (२) स्टेट बँक ऑफ इंडिया, लोखंडवाला शाखा, १३२०४ शाखा कोड यांच्याकडे सदर सचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा त्यागे केले आहेत असे समजले जाईल आणि उपरोक्त व्यवहा पुर्ण केला जाईल.

#### मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, इमारत क्र.१९ ओशिवरा सूर्यिकरण कोहौसोलि., म्हाडा कॉम्प्लेक्स लिंक रोड, अंधेरी (प.)-४०००५३. आज दिनांकीत १४ ऑगस्ट, २०२२

> सही/ श्री. केविन गाला

PUBLIC NOTICE

#### We BANDRA SPIRIT DEPOT PRIVATE LIMITED hereby give notice that BANDRA SPIRIT DEPOT partnership firm was the owner of Gala No. 27, Ground Floor, Virwani Industrial Premises Co-operative Society Limited, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400063 and was a member of Virwan Industrial Premises Co-op. Society Ltd., and was holding 5 (Five) fully paid up shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each bearing distinctive numbers from 131 to 135 comprised in the Share Certificate No. 2 (hereinafter referred to as the "Said Shares"). The partnership was converted into limited company in the year 2004 and was registered before the ROC Mumbai under Seria No.U15510 MH 2004 PTC 145428 ROC has issued incorporation the name of BANDRA SPIRIT DEPOT PRIVATE LIMITED. All the assets and

issued for the public information.

VEETIL & CO Advocates, High Court, Shop-G-14, Sai Krupa Mall, Opp. Rly Station, Dahisar (West).

liabilities of the partnership have been taken over by the company. This is

Mumbai - 400068. Mob: 9323295171 / 7758865171 Email: raghavanveetil@gmail.com lace: Mumbai Date: 13-08-2022

### PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client MRS. KAMLESH ROHTASH SHARMA, that he husband LATE MR. ROHTASH HOTILAL SHARMA purchased Flat No. C/102, First Floor, in the building known as GOKUL VATIKA C.H.S. Ltd., situated a Diwanman, Vasai (W), Taluka Vasai, District Palghar. My client's husband LATE MR ROHTASH HOTILAL SHARMA died on 06.06.2022. My Client have made application to the society for transfer of 100% share & share certificate of the said flat from Deceased LATE MR. ROHTASH HOTILAL SHARMA to her name who is the surviving and legal heir Successor of the said deceased. Any member, any association or association of persons, an

Institution or member of Institute /its Representative, having any claim / Right / Title/ Lien / Charge Interest in any way on the said fla may give in writing to the undersigned with the proofs evidence and supporting document thereof, within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice. If no claim is filed or received within the specified time limit, the society will transfer the said shares and its Share Certificate to MRS KAMLESH ROHTASH SHARMA

Adv. Nagesh J. Dube
Dube House, Opp. Bishop House Stella Barampur, Vasai (W),

Dist. Palghar - 401202. Place: Vasai Date: 13.08.2022 PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public enlarge by our client, **Mr. Sudhir** Shankar Rajadhyaksha, presently our client is the owner of Flat No. 203, on the Second Floor, C Wing, in the Building known as Sheetal Sangeet Co-op. Hsg. Soc Ltd., Situated at Sheetal Nagar, Mira Road (E), Dist: Thane - 401107 (hereinafter referred as the "Saic Flat"), initially the said Flat was jointly Purchased by Mr. Arvind Shankar Hawaldar & Mr. Sudhir Shankar Rajadhyaksha from Shaikh Anwai Hussain, vide registered Agreemer or Sale dated 21/02/2005 under Dod No.TNN-7-01421-2005 Date 11/03/2005 Whereas Mr. Arvind Shankar Hawaldar got expired o 11/10/2005, moreover during his ifetime he was unmarried leaving pehind our client Mr. Sudhir Shankai Rajadhyaksha - (Brother) as his surviving legal heirs

Therefore our client has executed a Indemnity bond in his favour for ransferring the said Flat and its share on his name.

Our client through this Publication hereby called upon the public enlarge that If any person/s have any claim/s or right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part or portion thereof by way of inheritance share, sale, purchase, mortgage lease, lien, license, gift, attachment or, encumbrance howsoever o otherwise shall lodge their respective claims at our office having address a nentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, failing which the claims, any, of such person shall be treated as waived and/or abandoned and no binding on our client.

(Rajendra Singh Rajpurohit), Advocate High Court, Mumbai, Shop No. 9, Asmita Orient C.H.S. Ltd., Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane: 401107

lace: Mira Road Date: 13-08-2022

RANDER CORPORATION LIMITED
CIN:L64203MH1993PLC075812
Reg. Office: 14/15, Madhav Kripa, Boisar Palghar Road, Boisar (W), Palghar-401501

	Extract of Audited Financial Results for the Quarter Ended on30th June, 2022						
					(Amt in Lacs)		
Sr. No.	Particulars	Quarter ended 30/06/2022	Previous Year Quarter Ended 30/06/2021	Year Ended 31/03/2022	Previous Year Ended 31/03/2021		
1	Total income	79.68	106.65	366.06	125.90		
2	Total Expenditure	33.17	74.66	263.42	114.60		
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
١.	Exceptional and/or Extraordinary items)	46.51	31.99	102.64	11.30		
4	Net Profit / (Loss) for the period before tax	40.54	0.4.00	400.04	44.00		
_	(after Exceptional and/or Extraordinary items)	46.51	31.99	102.64	11.30		
5	Net Profit / (Loss) for the period after tax	04.40	40.00	00.47	0.00		
6	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	34.42	-13.23	22.17	8.38		
O	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)	34.42	-13.23	22.17	8.38		
7	Equity Share Capital	1233.70	1233.70	1233.70	1233.70		
8	Reserves (excluding Revaluation Reserve as	1200.70	1200.70	1200.70	1200.70		
ľ	shown in the Balance Sheet of previous year)	830.73	760.91	796.31	774.14		
9	Earnings Per Share (before extraordinary items)						
	(of Rs. 10/- each)						
	Basic:	0.28	-0.11	0.18	0.07		
	Diluted :	0.28	-0.11	0.18	0.07		

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and YearlyFinancial Results is available on the www.bseindia.com and www.randergroup.com

For RANDER CORPORATION LTD

ROHAN RANDER Place: Mumbai Date: 12/08/2022

## WHITE ORGANIC RETAIL LIMITED WHITE

CIN: L01100MH2011PLC225123 ORGANICS Regd. Off: Wing A, B & F, Unit No. 2001-2002, 20th Floor, Lotus Corporate Park, Near Jai Coach, Western Express Highway, Goregaon, Mumbai - 400063.

Tel. No. 022 69218000 | Website: whiteorganics.co.in | E-mail: worl.cs@Suumaya.com EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

			0		s. In Lakh
SI		Consolidated Quarter Ended Year			
No.	Particulars	Unaudited	Audited	Unaudited	Audited
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.202
1	Total Income from Operations (Net)	13,769.68	402.02	641.44	7,716.6
2	Net Profit for the period before tax and exceptional items	209.07	116.39	53.01	921.2
3	Net Profit for the period before tax and after				
	exceptional items	209.07	116.39	53.01	921.2
4	Net Profit for the period after tax and after				
	exceptional items	208.54	87.11	39.67	689.4
5	Total Comprehensive Income for the period after tax				
	(Comprising Net Profit) for the Period after tax and				
	other Comprehensive Income after tax	208.54	87.11	39.67	689.4
6	Paid up Equity Share Capital (Face Value Rs.10/- each)*	3,272.40	3,272.40	3,272.40	3,272.4
7	Other Equity	-	-	-	3,249.8
8	Earnings per Share of Rs. 10/- each (in. Rs.)				
	Not Annualized**				
	Basic	0.64	0.27	0.12	2.1
	Diluted	0.64	0.27	0.12	2.1

(1) The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on reco by the Board of Directors at its meeting held on August 11, 2022. The Statutory Auditors of the Company has carried limited review of the results pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015.

(2) This statement has been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

the Equity shares post issue of shares in the reporting quarter has been considered for calculating the Basi EPS and Diluted EPS and the same has been used for preceeding quarters and year end.

(4) \*\*During the quarter the company has issued and alloted 2,18,16,000 shares of face value of Rs. 10 each as

bonus issue after capitalisation of Reserves vide passing of special resolution in meeting passed by postal ballot recorded on 02 April, 2022.

(5) Previous period's figures have been regrouped, wherever necessary, to conform to current period classification. (6) Key Numbers of Standalone Financial info

٠,	(Ks. III Lakiis)				
		Q	Quarter Ended		
	Particulars Particulars	Unaudited	Audited	Unaudited	Audited
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
	Total Income from Operations (Net)	13,769.68	402.02	641.44	7,716.63
	Net Profit for the period before tax	209.07	116.86	53.01	921.72
	Net Profit for the period after tax	208.54	66.53	39.67	668.81
	Total Comprehensive Income for the period after tax				
	(Comprising Net Profit for the Period after tax and				
	other Comprehensive Income after tax)	208.54	66.53	39.67	668.81
-v '	T	1.50	D 1/ C1 1	30 0	

(7) The above is an extract of the format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results are available on the Stock Exchange Website at www.bseindia.com and on the Company's website at whiteorganics.co.in

By order of the Board of Directors For White Organic Retail Limited

Place : Mumbai

Ishita Gala - Managing Director Date : August 11, 2022 DIN: 07165038

#### **BIRLA CAPITAL & FINANCIAL SERVICE LIMITED** RCIN: L51900MH1985PLC036156

Registered Office : Industry House, 159, Churchgate Reclaimation, Mumbai - 400020. STANDALONE STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

					(Rs.in Lacs)
		Qı	arter ended	on	Year ende
SR.		30.06.2022	31.03.2022	30,06,2021	Y1.03.2022
NO.	PARTICULARS	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from Operations				
(a)	Other Operating Income		2.59	4.00	19.0
(b)	Other Income	8.90	0.15	-	0.1
	Total Income (a+b)	8.90	2.75	4.00	19.1
2	Expenditure				
(a)	Employees benefits expenses	-	0.04	0.72	4.5
(b)	Finance Costs	0.00	-	0.00	0.0
(c)	Depreciation, Amortization & Depletion Expenses	0.26	0.28	0.26	1.0
(d)	Other Expenses	4.25	2.34	1.39	13.1
	Total Expenditure (a to d)	4.51	2.66	2.38	18.7
3	Profit / (Loss) before exceptional items and tax(1-2)	4.39	0.09	1.62	0.4
4	Exceptional items	-	-	-	
5			0.09	1.62	0.4
6	Tax Expense:				(5.26
(a)	Current Tax	-	-	-	,
(b)	Deferred Tax	-	-	-	(5.26
(c)	Earlier year Tax Adjustments	-		-	,
7	Profit / (Loss) for the period (5-6)	4,39	0.09	1.62	5.7
8	Profit/(Loss) from discontinued operations	-		-	
9	Tax expenses of discontinuing operations	-	-	-	
10	Net profit (loss) from discontinued				
	operation after tax (8-9)	-		-	
11	Profit/ (Loss) for the period (7+10)	4.39	0.09	1.62	5.7
12	Other Comprehensive Income	-	-	-	
(a)	(i) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	
	(ii) Income tax relating to items that will not be				
	reclassified to profit or loss	-	-	-	
(b)	(i) Items that will be reclassified to profit or loss	-	-	-	
Ť	(ii) Income tax relating to items that will be				
	reclassified to profit or loss	-	-	-	
T	Total other comprehensive income net of taxes	-	-	-	
13	Total Comprehensive Income for the period/year (7+12)				
	Comprising Profit (Loss) and Other comprehensive				
	Income for the period	4.39	0.09	1.62	5.7
14					
	(face value Rs.10 each, fully paid)	938.31	938.31	938.31	938.3
15	Other Equity				
	Earning per equity share of Rs.10/- each				
	(1) Basic	0.01	0.00	0.00	0.0
	(2) Diluted	0.01	0.00	0.00	0.0

Place: Mumbai Date: August 12, 2022

The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and the recognised accounting practices and policies to the extent applicable.

The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Boar of Directors at its meeting held on 10th August,2022. 3 The company operates mainly in the business of lending finance, accordingly there are no separate reportable

segment as per Ind AS-108- Operating Segment. Income Tax including deferred tax will be determined and provided for at the end of the financial year

Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current

Investors can view the Financial Results of the Company at the Company's website: www.birlacaps.com or the websites of BSE(www.bseindia.com).

The statement includes the result for the quarters ended June 30, 2022 and June 30, 2021 being balancing figure of the audited figures in respect of full financial year and the published year to date figures upto the third quarter of the respective financial year.

For and On behalf of Board For BIRLA CAPITAL & FINANCIAL SERVICE LTD Sd/-. Minal Umesh Pote Fiya

ठिकाण: मुंबई

दिनांक : १२.०८.२०२२

#### प्रिया लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०४०७१३ नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, किमतराय इमारत, ७७-७९, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स (पुर्व), मुंबई-४००००२. दूर.क्र.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	(रु.लाखात, ईपीएस व्यतिरित					
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	
₹.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१०.५२	१०.५२	१०.५२	30.58	
۶.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	(\$05.88)	(८६.४८)	(१०५.०४)	(06.808)	
γ.	आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज पूर्व) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	(१०२.४४)	(১४.३১)	(१०५.०४)	(00.808)	
-	आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अल्पाकृती व्याज नंतर)	(१०२.४४)	(১४.३১)	(१०५.०४)	(06.80%)	
٩.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(१३.८२)	(१२१.७२)	78.78	(\$0.5)	
ξ.	समभाग भांडवल	300.73	300.73	300.73	300.73	
<b>9</b> .	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	_		-	-	
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (वार्षिकीकरण नाही)					
	१. मूळ	(३.४१)	(3.25)	(3.40)	(१३.४८)	
	२. सौमिकृत	(\$.४१)	(3.65)	(३.५0)	(১४.६१)	
िरा	· •					

) वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच सभेत मान्य करण्यात आले आणि भारतीय लेखाप्रमाणानुसार तयार केले आहेत.

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून. २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.priyagroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटव

> संचालक मंडळाच्या वतीने व करित आदित्य भुवानिय पूर्णवेळ संचालव द्रीआयाम-०००१/९११

**NCL Research & Financial Services Limited** 

Registered Office: 79, Nagindas Master Road, 3rd Floor, Fort, Mumbai-400 (CIN - L65921MH1985PLC284739, Email: ncl.research@gmail.com, Website: www. Statement of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June 2022

Sr. No.	Particulars	30 <sup>th</sup> June	Quarter ended 30 <sup>th</sup> June	Year Ended 31st March
		2022	2021	2022
I —			udited	Audited
1	Total Income from Operations (Net)	47.20	35.96	197.15
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(77.45)	10.16	105.95
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(77.45)	10.16	105.95
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(77.45)	7.52	104.40
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	267.74	-	-
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 2/- each)	10,703.28	2,908.50	5,817.00
7	Face Value of Equity Shares	1.00	2.00	1.00
8	Other Equity			3,385.81
9	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 2/- each (for continuing and discontinued operations)			
(i)	a) Basic	0.03	0.00	0.01
	b) Diluted	0.03	0.00	0.01
	res : The above is an extract of the detailed format the quarter ended 30 <sup>th</sup> June 2022 filed with th			

SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended Exchange website i.e. www.bseindia.com

For NCL Research & Financial Services L

Goutam Bos Managing Directo

CSB- Dharavi Branch- Ground Floor, Shop No 11-12 GOLD Filled Shopping Plaza, Sion Bandra Link Road Dharavi- Mumbai 400017 Contact . 9072627516 CIN No. U657191KL1920PLC000175

### GOLD AUCTION NOTICE

CSB Bank Ltd (Formerly Known as The Catholic Syrian Bank Ltd), Dharavi Branch had granted gold loan against pledge of gold ornaments to the below mentioned borrower/s. Notice has been issued to him/them demanding repayment of the amount with interest and charges thereon. Since they have failed to repay the balance outstanding in the respective accountry, we are constrained to recover the amount by sale of gold ornaments in public auction and if the auction does not fetch equired amount, bank will proceed with the sale by private treaties/contract. Bank reserves its ight to change the date and venue of auction without assigning any reason.

SI no Branch Name Account Name Total Balance Gross Weight 1 Dharavi Yashwant Natwarlal Sharma Rs.79351.92 39.31

The auction will be conducted at the premises of CSB Bank Ltd (Formerly Known as The Catholic Syrian Bank Ltd), Ground Floor, Shop No 11-12, Gold Filled Shopping Plaza, Sion Bandra Link Road, Dharavi- Mumbai 400017 on 24.08.2022 at 2.00pm Interested parties may contact the Branch Manager in the above address. Participants should attend the auction along with copy of Pan Card, passport size photo, valid identity proof and address proof on the date of

Place: Dharavi Date:13.08.2022 Branch Manager

### जाहीर सूचना

देण्यात येत आहे की, त्यांच्या आई सौ. सोनाली आर. पेडणेकर या एन.जी. सनसिटी फेज १ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. च्या सदस्य होत्या, ज्यांच्याकडे फ्लॅट मालकीत्व आणि ताबा आहे, अर्थात फ्लॅट क्र. ००५/१ ई, एन.जी. सनसिटी फेज १ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१, (यापुढे सदर फ्लॅट जागा म्हणून संदर्भित). ज्याअर्थी दिनांक २८.०६.२०१० च्या विक्री कराराद्वारे, मे. आरएनए बिल्डर्स (एन.जी.) (त्यात विकासक म्हणून संदर्भित) यांनी सदर फ्लॅट परिसर श्री. पुनीत सियाल आणि श्रीमती गुरदीप वाधवा यांना विकले आणि हस्तांतरित केले (त्यात खरेदीदार म्हणून संदर्भित). आणि ज्याअर्थी दि.२५.०५.२०१२ च्या विक्री कराराद्वारे, श्री. पुनीत सियाल आणि श्रीमती गुरदीप वाधवा (त्यात विक्रेते म्हणून संदर्भित) यांनी सदर फ्लॅटची जागा श्रीमती प्रणती दास यांना विकली आणि हस्तांतरित केली, (त्यात खरेंदीदार म्हणून संदर्भित) आणि ज्याअर्थी दि.०५.०४.२०१८ रोजी झालेल्या विक्री कराराद्वारे. शीमती प्रणती दास (त्यात विक्रेता म्हणून संदर्भित) यांनी सदर सदनिका जागा सौ. सोनाली आर. पेडणेकर, (त्यात खरेदीदार म्हणून संदर्भित) या सदस्यास विकले आणि हस्तांतरित केले. सौ. सोनाली आर. पेडणेकर यांचा मत्य दिनांक २७.०८.२०२१ रोजी झाला आणि त्यांचे पती शी. राजेंद्र रामनाथ पेडणेकर यांचे १३.११.२०१८ रोजी निधन झाले (त्यांच्या आधी) त्यांच्या पश्चात कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी (१) शीमती अंकित (लग्नाआधीचे नाव) अंकिता राजेंद्र पेडणेकर (मुलगी) आणि (२) कु. अनुष्का राजेंद्र पेडणेकर (मुलगी) यांचे नाव आहे.येथे नमद केल्याखेरीज इतर कोणतेही कायदेशीर वारस नाहीत. आणि सौ अंकिता नितीश म्हात्रे आणि कु. अनुष्का राजेंद्र पेडणेकर यांचा संयुक्त सदस्य म्हणून त्यांच्या नावे सोसायटीच्या शेअर्सचे भांडवल हस्तांतरित करण्यासाठी अर्ज करण्याचा मानस आहे.

जर कोणताही कायदेशीर वारस, नामनिर्देशित व्यक्ती किंवा व्यक्ती किंवा तृतीय पक्षाचा सदर फ्लॅट परिसर आणि समभागांवर कोणताही दावा, भार, हक्क, शीर्षक किंवा स्वारस्य असेल, प्रकाशनापासून १५ दिवसांच्या आत अधोस्वाक्षरीदारांना कळवावे. त्यात अयशस्वी झाल्यास असे गृहित धरले जाईल की कोणतेही दावे नाहीत आणि/किंवा दावे, जर असतील तर, माफ केले जातील किंवा सोडले जातील असे मानले जाईल.

> सही/ (डी. एस.शेखावत)

दिनांक: १३.०८.२०२२ ठिकाण: मुंबई

विकल उच्च न्यायालय प्लॉट क्र.९३/डी -०९, गोराई -१, बोरिवली (प), मुंबई ९२.

### शार्दुल सिक्युरिटीज लिमिटेड सीआयएन : एल५०१००एमएच१९८५पीएलसी०३६९३७ नौंदणीकृत कार्यालयः जी-१२, तुलसियानी चेंबर्स, २१२, नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१

द्र.: ०२२- ४६०३२८०६/०७ फॅक्स: +९१२२ २२८४ ६५८५ ई-मेलः investors@shriyam.com, वेबसाईटः www.shardulsecurities.com भागधारकांना सूचना

नेयमांमध्ये नमद केलेल्या आवश्यकतांचे पालन करून, कंपनीने संबंधित भागधारकांना वैयक्तिकरित्या संप्रेष केले आहे ज्यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षापासून सलग सात वर्षे लाभांशाचा दावा केला नाही ज्यांचे समभा

योग्य कारवाई करण्यासाठी उक्त नियमांनसार आयईपीएफ मध्ये हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत. कंपनीने http://www.shardulsecurities.com या वेबसाइटवर अशा भागधारकांचा आणि . आयईपीएफ मध्ये हस्तांतरणासाठी देय असलेल्या समभागांची संपूर्ण माहिती देखील अपलोड केली आहे भागधारकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी कंपनीच्या वेबसाइटचा संदर्भ न घेतलेल्या डिव्हिडंडचे

तपशील आणि आयईपीएफ मध्ये हस्तांतरित केल्या जाणाऱ्या समभागाची पडताळणी करावी.

संबंधित भागधारकांनी हे लक्षात ठेवावे की दावा न केलेला लाभांश आणि आयईपीएफ ला हस्तांतरित केलेले समभाग दोन्ही अशा समभागांवर जमा होणारे सर्व फायदे, असल्यास, नियमांमध्ये विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन केल्यानंतर आयर्डपीएफ प्राधिकरणाकडन परत दावा केला जाऊ शकतो.

गोटीसमध्ये नमूद केलेल्या वेळेच्या आत कंपनीला संबंधित भागधारकांकडून कोणताही संप्रेषण प्राप्त न झाल्यास कंपनी, नियमांच्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून, पुढील कोणत्याही सूचनेशिवाय, नियमांमध्य दिलेल्या प्रक्रियेनुसार देय तारखेपर्यंत शेअर्स आयईपीएफ कडे हस्तांतरित करेल. या नियमांनुसार आयईपीएफल हस्तांतरित केलेल्या लाभांशाची रक्कम आणि शेअर्सच्या संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताहाँ दावा केला जाणा

न भरलेला लाभांश आणि शेअर्स या दोन्हींवर दावा करण्यासाठी किंवा तुम्हाला आणखी काही माहिती/ स्पष्टीकरण हवे असल्यास, कृपया आमच्या आरटीए, मे. लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि., सी १०१, २४७ पार्क एल बी एस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३, द्र.क्र.: +९१ २२४९१८६२७०, ई-मेल iepf.shares@linkintime.co.in ला लिहा किंवा संपर्क साधा. कृपया तुमच्या सर्व पत्रव्यवहारामध्ये . खालील तपशील द्या: १. कंपनीचे नाव, २.फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी आणि क्लायंट आयडी .भागधारकाचे नाव, ४.संपर्क क्रमांक, ५.ईमेल आयडी. तसेच पत्ता पुरावा म्हणून भागधारकाचे स्वयं

ठिकाण : मुंबई दिनांक : १२-०८-२०२२

शार्दुल सिक्युरिटीज लिमिटेड सही/ दया भालिय संचालक आणि कंपनी सचिव

### वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालयः** २०५ए, हरी चेंबर्स, एस बी मार्ग, फोर्ट, मुंबई–४००००५. **दूर.**:६६२८४०९६/६६२८४०५७, **ई−मेल**:deepak.lahoti@wallfort.com, cosec@wallfort.com वेबसाईट:www.wallfort.com, सीआयएन: एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८२९९२

२० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव .. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ . क्र .	तपशील	संपलेली चालू तिमाही	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने
			३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	09.00	9489.89
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक		
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	-333.86	9338.92
З.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक		
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	-333.86	9338.92
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)		
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-333.86	9338.92
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता		
1	सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष		
1	उत्पन्न (करानंतर))*	-333.८८	9338.93
ξ.	समभाग भांडवल	९६८.७२	९६८.७२
७.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)		
	(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)		
	मूळ	-3.88	93.८२
	सौमिकृत	-3.88	93.८२
	10.0001 7 0 10 10 10 10		٠ ,

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सर्विस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.wallfort.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

सही/ अशोक भराडीया ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालक दिनांक: १२.०८.२०२२ (डीआयएन:००४०७८३०)

### अंशुनी कमर्शियल्स लिमिटेड

मीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलमी०३४८७९ नोंदणीकृत कार्यालय: सीसी५०४१-५०४२ टॉवर-सी, भारत डायमंड बोर्स, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई-४०००५१. ई-मेल:cslegal07@gmail.com, वेबसाईट:www.anshuni.com ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(0.01010)
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
sr.	तपशाल	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३१.०३.२०२२ अलेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0.00	७.५६	(१.५१)
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व#)	(६.५0)	(\$2.5)	(\$e.\$)
n.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर#)	(६.५0)	(\$?.\$)	(\$&.\$)
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर#)	(६.५०)	(4.08)	(%).(%)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(६.५0)	(५.0४)	(8.2.8)
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (द.मु.रु.१०/-)	२४.००	28.00	२४.००
७.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
	मूळ सौमिकृत	(२.७१) (२.७१)	(२.१०) (२.१०)	(२.०२) (२.०२)
टिप	T:			

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच्या अहवालात कोणतीही

अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ नुसार नाही. अंश्नी कमर्शियल्स लिमिटेडकरित प्रियेश गर्ग

ठिकाण: मुंबई

डीआयएन: ०७६३६०५४

पी ए ई लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय**ः लेव्हल १, ब्लॉक ए, शिवसागर इस्टेट, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८. द्रर.:०२२-६६१८५७९९, फॅक्स क्र.०२२-६६१८५७५७ | वेबसाईट:www.paeltd.com | ई-मेल:investors@paeltd.com | सीआयएन:एल९९९९९एमएच१९५०पीएलसी००८१५२

३० जुन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.लाखात)				
	एकमेव			
	संपलेली संपलेली संपलेली संपलेले			संपलेले
	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
तपशील	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षात	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षात	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0	48	8	ĘĘ
कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व साधारण प्रक्रियेतून नफा/(तोटा)	(28)	83	(५२)	(८५)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष				
साधारण बाबनंतर)	(58)	480	049	9२9६
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष				
नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(२२)	44	७५६	9२9८
समभाग भांडवल (रू.१०/-प्रत्येकी)	9085	9082	9082	9082
मूळ	(\$9.0)	4.36	0.29	99.40
सौमिकृत	(0.23)	4.36	0.29	99.80

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. श्रेमासिक वितीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.paeltd.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> पीएई लिमिटेड सही/-प्रितम ए. दोशी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक: ११ ऑगस्ट, २०२२

(a) Basic

(b) Diluted

Valson

Valson Industries Limited MANUFACTURER OF ART SILK SYNTHETIC YARN AN ISO 9001 CERTIFIED COMPANY

CIN No. I 17110MH1983PI C030117 REGD.OFFICE: 28, Bldg No.6, Mittal Industrial Estate, Sir M. V. Road, Andheri (E), Mumbai 400059. Phone No: 40661000 Fax: 91-022-40661199 Email: pritesh@valsonindia.com, Website:www.valsonindia.com

			(Rs. In Lakh:
Particulars	Quarter Ending	Year ended	Corresponding 3 months ended in the
Particulars	30/Jun/2022 (Unaudited)	31/Mar/2022 (Audited)	previous year 30/Jun/2021 (Unaudited)
Total Income from Operations (net)	3,479.55	11,502.28	2,176.87
Net Profit / (Loss) from ordinary	3.21	(117.18)	(86.60
activities after tax			
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary Items)	3.21	(117.18)	(86.60
Equity Share Capital	766.08	766.08	766.0
Reserve (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share	-	1812.53	
before extraordinary items)			
of Rs. 10/-each):			
(a) Basic	0.04	(1.53)	(1.13
(b) Diluted	0.04	(1.53)	(1.13
Earnings Per Share			
(after extraordinary items)			
(of Rs. 10/-each):			

The above is an extract of the detailed format of quarter ended 30<sup>th</sup> June 2022 unaudited financial results filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations. 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and company website (www.valsonindia.com).

0.04

For Valson Industries Ltd.

(1.53)

(1.13)

Place: Mumbai Suresh N. Mutreia Date: 12th August, 2022

Chairman & Managing Director

प्ताक्षांकित केवायसी दस्तऐवज जसे की पॅन, रद्द केलेले चेकचे पान आणि नवीनतम युटिलिटी बिल प्रदान करा

DIN: 07163539

extraordinary items) of Rs. 10/- each

(a) Basic (not annualized)

(b) Diluted (not annualized)

Place: Thane

Date: August 12, 2022





**NCL Research & Financial Services Limited** Registered Office: 79, Nagindas Master Road, 3rd Floor, Fort, Mumbai-400 023 CIN - 165921MH1985PLC284739, Fmail: ncl.research@gmail.com, Website: www.nclfin.com Statement of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June 2022

₹ in Lakh Year Ended 31st March 30<sup>th</sup> June 2021 2022 Audited 2022 Total Income from Operations (Net)
Net Profit / (Loss) for the period (before Tax,
Exceptional and/or Extraordinary items) 197.15 10.16 105.95 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) (77.45 7.52 104.40 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary item 267.74 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income after tax)] Paid-up Equity Share Capital 10,703.28 2,908.50 5,817.00 (Face Value of ₹ 2/- each)
Face Value of Equity Shares 1.00 Other Equity
Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 2/- each (for continuing and discontinued operations)

The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June 2022 filed with the Stock Exchange/s under Regulation 33 of the SEBI LODR Regulations, 2015. The full format of the Un-Audited results for the Quarter ended 30th June 2022 is available on the Company website "www.ncfin.com" and on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

Date: August 12, 2022

Goutam Bo **Managing Directo** 

For NCL Research & Financial Services Limite

### SARDA PAPERS LIMITED

CIN: L5110MH1991PLC061164 legd. Office & Works: Plot No. A/70, MIDC, Sinnar, Dist. Nashik - 422103 (Maharashtra

Extract of Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2022 No. 27. Ground Floor, Virwan (INR in Lakhs Industrial Premises Co-operativ Society Limited Western Expres **Particulars** 30-Jun-22 30-Jun-21 Highway, Goregaon (East), Mumbai 400063 and was a member of Virwar (Unaudited) (Unaudited) Industrial Premises Co-op. Societ 2.64 0.04 Ltd., and was holding 5 (Five) fully pai Total Income from operations (Net) up shares of Rs. 50/- (Rupees Fifty Profit Before Tax (Before Exceptional Items) (4.40)(3.85)Only) each bearing distinctive numbers from 131 to 135 comprised in Profit Before Tax (After Exceptional Items) (4.40)(3.85)the Share Certificate No. 2 Net Profit (After Exceptional Items) (4.40)(3.85)(hereinafter referred to as the "Said Total Comprehensive Income for the period Shares"). The partnership was converted into limited company in the 311.89 311.89 **Equity Share Capital** ear 2004 and was registered before Earnings Per Share (before & after the ROC Mumbai under Seria

> Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results vide Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The Full format of the Quartely Financial Results are available on the BSE Website (www.bseindia.com) and on the Company's Website (www.sardapapers.com)

For SARDA PAPERS LIMITED Manish D Ladage Directo

(0.14)

(0.14)

(0.12)

(0.12)

DIN: 00082178

Shop-G-14, Sai Krupa Mall, Opp. Rly Station, Dahisar (West), Mumbai - 400068 Mob: 9323295171 / 7758865171 Email: <u>raghavanveetil@gmail.com</u> Place: Mumbai Date: 13-08-2022

VEETIL & CO

Advocates, High Court,

No.U15510 MH 2004 PTC 145428

ROC has issued incorporation

certificate dated 13th March 2004 i the name of BANDRA SPIRIT DEPO

PRIVATE LIMITED. All the assets an

iabilities of the partnership have bee taken over by the company. This i

issued for the public information.

**PUBLIC NOTICE** 

We BANDRA SPIRIT DEPOT

PRIVATE LIMITED hereby give notice that BANDRA SPIRIT DEPOT

#### JHARKHAND STATE ELECTRICITY EMPLOYEES MASTER TRUST Engineering Building, HEC, Dhurwa, Ranchi-834004

Email- adm.jseemt@gmail.com

#### ABRIDGED EXPRESSION OF INTEREST

#### EOI No.05 /PR/JUVNL/22-23

Jharkhand State Electricity Employees Master Trust (hereinafter called JSEEMT) is desirous to invest its Fund amounting up to Rs.60.00 Crore in Category [i(a)] & [ii(a)] ( PSU Bonds) Securities of investment pattern prescribed under Rule 67(2) of IT Act through RBI approved Primary dealers/ PSU Banks/ Merchant bankers and SEBI registered brokers/arrangers(under Stock Brokers And Sub-Brokers Regulation, 1992).

Detailed Terms and Conditions will be mailed to interested agencies on request at e-Mail Id- <a href="mailto:adm.jseemt@gmail.com">adm.jseemt@gmail.com</a> or can be viewed/ downloaded from tender section (Under TENDERS) at https://jbvnl.co.in Schedule for submission of offer :-

Particulars	Schedule			
Date of Invitation of Notice	16.08.2022.			
Last Date and Time for Submission of Offer	24.08.2022 (01.00 P.M.)			
Offers of only those agencies will be considered who submit their offer along				

with proof of updated/valid registration within scheduled time and date as

शकयतों को टॉल फी नं० 1800 345 6570 फ दर्ज करायें।

mentioned above.

Sd/-Administrator Jharkhand State Electricity Employees Maste

PR 275609 Jharkhand Urja Vikas Nigam Ltd(22-23)D

# UJJIVAN

### **Ujjivan Small Finance Bank**

Registered Office: Grape Garden, No.27, 3rd "A" Cross, 18th Main 6th Block, Koramangala, Bengaluru-560095, Karnataka. Regional Office: 7th Floor, Almonte IT Park, Sr. No. 8, Kharadi-Mundhwa Bypass, Village Kharadi, Pune-411014.

#### **POSSESSION NOTICE**

WHEREAS, the authorized officer of Ujjivan Small Finance Bank, under the Securitization And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notices to the borrower(s)/ Coborrower (s) calling upon the borrowers to repay the amount mentioned against the respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days from the date of receipt of the said notices, along with future interest as applicable, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and/or realisation.

SI. No	Loan No	Name of Borrower/ Co-Borrower / Guarantor/ Mortgagor	13(2) Notice Date/ Outstanding Due (in Rs.) As on	Date & Type of Possession
1	44202101 30000035	1) Chandrakant Kisan Abnave & 2) Sushma Chandrakant Abnave, both are residing at: Room No.02, Shri Sadan Apartment, Ground Floor, Siddhivinayak Nagar, Diva(E) Thane - 400612.	08.09.2021 / Rs.11,29,910/- as on 11.08.2021	11.08.2022 / Symbolic Possession
		*** * **** * ****		

Description of the Immovable Property: All that piece and parcel of Property bearing Flat No. 002, on the Ground Floor, area admeasuring 520 Sq. Fts, (Built Up Area) in the building known as "Shree Sadan" constructed on S.No. 143, Hissa No. 2, situated at village Detivali, Diva- Detivali Road, Diva (E) Taluka and District Thane – 40062 within the limits of Thane Municipal Corporation.

2		1) Sudhaker Radheshyam Shukla	11.10.2021	11.08.2022
-	30000130	& 2) jaya Sudhaker Shukla, both	1	/
		are Residing at:- Flat No.303, C	Rs.31,98,271/-	Symbolic
		Wing, 3rd Floor, Saraswati	as on 05.10.2021	Possession
		Apartment, Shiv Complex,		
		Chinchapada Road, Katemanivali,		
		Kalyan East, Maharashtra-421306.		

Description of the Immovable Property: All that piece and parcel of property being Flat No.205, on 2nd floor, area admesuring 665 Sq.ft, which is equivalent to 61.78 Sq mtrs. (Carpet Area), Wing -C, in the building known as "Sai Dham Niwas", constructed on-Old Survey No.282 Hissa No.I(B), New survey No.436, plot No.6,7 & 9 situated a Village-Neral, Taluka-Karjat, District-Raigad.

Whereas the Borrower's/Co-Borrower's/ Guarantor's/ Mortgagors, mentioned herein above have failed to repay the amounts due, notice is hereby given to the Borrower's mentioned herein above in particular and to the Public in general that the authorised office of Ujjivan Small Finance Bank has taken possession of the properties/secured assets described herein above in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said act read with Rule 8 of the said rules on the dates mentioned above. The Borrower and Co-Borrower's/Mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The Borrower's/Co-Borrower's/Guarantor's/ Mortgagors mentioned herein above in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid properties/Secured Assets and any dealings with the said properties/ Secured assets will be subject to the charge of Ujjivan Small Finance Bank

Sd/- Authorised Officer. Place: Thane, Raigad. Uiiiyan Small Finance Bank Date : 11.08.2022

### **JSG Leasing Limited**

Reg. Off.: 125, 2<sup>nd</sup> Floor, Shahpur Jat, New Delhi - 110 049. CIN: L65993DL1989PLC038194; Email: jsgleasinglimited@gmail.com; Website: www.jsgleasinglimited.club Extracts of the statement of Un-audited Financial Results for the quarter ended on 30th June 2022

(rimount in Luttin except Li e)				
	Standalone			
Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended	
	30.06.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	30.06.2021 (Unaudited)	
Total income from operations (net)	18.000	28.142	2.020	
Net Profit/(Loss) for the period				
(before tax and exceptional items)	11.235	18.103	(2.630)	
Net Profit/(Loss)for the period before tax				
(after exceptional items)	11.235	18.103	(2.630)	
Net Profit / (Loss) for the period after tax	11.235	14.181	(2.630)	
Paid-up Equity Share Capital				
(Share of Rs. 10/- each)	300.000	300.000	300.000	
Earning per equity share				
Basic	0.375	0.473	(0.088)	
Diluted	0.375	0.473	(0.088)	

### Note:

The above is an extract of the detailed format of Lin-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Un-audited Financial Result for the quarter ended is available on the website of the Stock Exchange i.e. (www.bseindia.com) Figures of the previous year have been re-grouped/re-arranged/re-classified whereve considered necessary.

By Order of the Board For JSG Leasing Limited Kalpesh Medhekar DIN: 09519789



f bsindia

### **e-TENDER NOTICE – 061/2022–23**

business-standard.com

Following e-Tender offers are invited online from registered contractors / companies etc. are available at our website bttns://en

**Business Standard** 

Insight Out

To book your copy, SMS reachbs to 57575 or

email us at order@bsmail.in

bsindia

available at our website https://eprocurement.mahagenco.in				
e-Tender No.	RFX No.	Particulars of Work / Supply	Estt. Cost Rs. (In Lakhs)	
TN0522 BM2 Refloated	3000030500	Procurement of bag filter and cages for coal mill reject silo at Unit-5, TPS Khaperkheda.	1.80	
TN0543 BM1	3000031458	Work of reject belt jointing & conveyor pulley lagging of coal mill reject handling system for Unit No1 to 4.	7.32	
TN0544 Safety1	3000031477	Supply of high voltage electromat (Acid / Alkali # resistant) insulating flooring mat for (Unit-3 & 4) at Khaperkheda TPS.	48.00	
TN0545 CHP1	3000031300	Supply of complete auto greasing system for slewing ring mechanism of stacker / reclaimer in CHP-I, Khaperkheda TPS.	31.96	
TN0546 EM1	3000031328	Supply of 200 KVA & 500 KVA distribution transformers for Khaperkheda TPS.	44.48	
TN0547 EM1	3000031341	Annual contract for colony lighting maintenance for Khaperkheda TPS.	8.22	
TN0548 EM2	3000031342	Work contract for provision of GI earthing strips with earthings pits for HT transformers for EM-II, 500 MW Khaperkheda TPS.	22.15	
TN0549 CHP1	3000031350	Annual work contract for deployment of retired railway loco operators / experienced loco operators for shunting of coal / oil rakes at CHP-I & II, TPS Khaperkheda	50.58	
TN0551 AHP1	3000031398	Procurement of 125 NB seamless pipes of high concentration slurry disposal (HCSD) system for AHP-I.	45.06	
TN0560 CHP1	3000031505	Supply of galvanized steel flexible oil unloading hoses for CHP-ITPS Khaperkheda.	38.37	

Note » Tender cost is Rs. 1,000 /- + GST.

Sd /-

Chief Engineer (O&M), MSPGCL, TPS Khaperkheda

### PUBLIC NOTICE ⊢ is hereby given that my client Mr

Sarla Pawankumar Banwat intends to create a charge viz. mortgage on her property being Flat No. 104, 1st floor, Building No. 19, Oshiwara Suryakiran CHS Ltd. MHADA Complex, off Link Road, Andheri West 400 053 (and which property is more particularly described in the Schedule ereunder written) on the basis of laminate original title deeds by availing loan / credi acilities from State Bank of India Lokhadwala Branch, having 13204 Brancl

Code.

ANY PERSONS having any claim against, i to, or upon the under mentioned property o any part thereof by way of inheritance agreement, contract, sale, mortgage possession, gift, lease, lien, charge, trust naintenance, easement or otherwise are required to notify the same in writing, stating the exact nature of such claim along wit supporting documentary evidence, to (1) the undersigned, i.e., Mr. Kevinn Gala, Advocate aving his office at EMP 49/402, Thakur Village, Kandivali East, Mumbai 400101 and (2) State Bank of India, Lokhandwala Branch naving 13204 Branch Code within 15 days from the publication of this Notice otherwis it will be deemed that there are no claims and/or that the same are waived and the above transaction shall be completed THE SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No. 104, 1st floor, Building No. 19 Oshiwara Survakiran CHS Ltd. MHADA Complex, off Link Road, Andheri West

Dated this 14th August, 2022. Mr. Kevinn Gala

### POLYPLEX CORPORATION LIMITED

**POLYPLE**X

CIN: L25209UR1984PLC011596
Regd. Office: Lohia Head Road, Khatima-262308, District Udham Singh Nagar, Uttarakhand

Place: Mumbai

Date: 12/08/2022

Email: investorrelations@polyplex.com Website: www.polyplex.com **EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

		(A	mount Rupe	es in Lakn)
	(	Quarter ended		
Particulars	30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31-03-2022
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income (Revenue from Operations and Other Income)	2,10,730	1,94,704	1,44,712	6,75,238
Profit (before exceptional item and Tax)	35,692	36,304	21,102	1,14,687
Profit before Tax (after exceptional item)	35,692	36,304	21,102	1,14,687
Net Profit after Tax and exceptional item	31,101	30,444	18,571	96,483
Total Comprehensive Income [Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	30,302	31,604	28,959	96,831
Paid-up equity share capital (Face value Rs. 10/- each)	3,139	3,139	3,139	3,139
Reserve (excluding Revaluation Reserve)	-	-	-	2,64,525
Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each)				
(a) Basic : (In Rupees) (Not annualised)	59.58	59.18	35.52	181.19
(b) Diluted: (In Rupees) (Not annualised)	59.58	59.18	35.52	181.19

1) Additional information pursuant to Regulation 47 (1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015 on Standalone (Amount Rupees in Lakh)

(Amount Rupees in E			co ili Lakiij	
	Quarter ended			Year ended
Particulars	30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31-03-2022
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income (Revenue from Operations and Other Income)	55,397	63,421	39,235	2,12,174
Profit (before exceptional item and Tax)	13,929	20,915	3,099	55,454
Net Profit after Tax and exceptional item	12,006	18,385	2,210	49,147
Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each)				
(a) Basic : (In Rupees) (Not annualised)	38.24	58.57	7.04	156.56
(b) Diluted: (In Rupees) (Not annualised)	38.24	58.57	7.04	156.56

2) Above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended June 30, 2022 are available on the Stock Exchange websites at BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and on the Company's website at www.polyplex.com.

Place: Noida

Date : August 12, 2022

For Polyplex Corporation Limited

Pranay Kothari **Executive Director**